


अल्प किमतीची ऐतिहासिक पुस्तकांची चारित्रमाला.

२-रत्नाकरपंत आप्पा, अहल्या- बाई होळकरीण व सिधोजी निपाणकर.

चरित्रे लिहिणार
राजाराम रामकृष्ण भागवत.



मुंबई.
प्यामिली प्रिंटिंग प्रेस.

श्रावण श्रुक्ल १ शालि० शके १८११.

(इसवी सन १८८९.)

किंमत २ रुपये

द. के. गोधकर, बुक-सेलर्स,

क्र० ३८ अमरावती, पाठी ३

21 1964

V20 File: 1270WC

185 A 9

98507 244

रत्नाकरपंत आपा.

तात्पर्य.

१—अगदीं पहिले इतिवृत्त. २—अल्लाची लढाई. ३—रत्नाकरपंतास ‘राजाज्ञ’ हा किंतव मिळतो. ४—पट्णकुँडीची लढाई. ५—कोल्हापुरास वेढा पडतो. ६—कोल्हापुरचा वेढा. ७—रत्नाकरपंताच्या स्वामिभक्तीचा व देशभक्तीचा निष्कामपणा. ८—रत्नाकरपंताची कुळदेवतेच्या ठिकार्णे ऐकान्तिक निष्टा. ९—रत्नाकरपंताचा मनाचा थोरपणा व लष्करी हुशारी. १०—रत्नाकरपंताचा उतार वयांत कुळदेवतेच्या संनिध वास व लाच्या इतिवृत्तावरून कांहीं तुरळक विचार.

१—अगदीं पाहिले इतिवृत्त.

रत्नाकरपंत हा ब्राह्मण पहिल्यानें कोल्हापुरकरांचे पदरीं कारकुनाचें काम करून आपली गुजराण करीत होता. अस्सल हिरा असतो, लाचा प्रकाश कोठेही लपत नाही. हा ब्राह्मण केवळ आपल्या हुशारीनें हळू हळू पोतनीस होऊन, सर्व फौजेवर मुख्य कामगार झाला. पुढे कांहीं दिवसांनी मुख्य कारभान्याचा मोळ्या जोखिमाचा हुदा रत्नाकरपंतास मिळाला.

२—अल्लाची लढाई.

रत्नाकरपंतानें कारभार उत्तम रीतीनें चालविला, इतकेंच नाहीं, तर किलेक लढाथाहि मारून आपले

कोल्हापुरकराच्या मुलखास उपद्रव करण्यास पाठविल होतें. कोल्हापुरकरांची व पटवर्धनाची जी लढाई झाली, तीस अळयाची लढाई ह्याणतात. अळयाच्या लढाईत पुरा मोड होऊन, रामचंद्रपंत पळून गेले. पण रत्नाकरपंतानें रामचंद्रपंताचा पाठलाग केला व अखेरीस त्यास कैद करून आणिले. रामचंद्रपंतास बन्धूच जखमा लागल्या होत्या. रामचंद्रपंतास पकडलें, तेव्हां त्याच्याबरोबरच्या बन्याच तोफाही रत्नाकरपंतानें पाडाव करून आणिल्या.

३-रत्नाकरपंतास “राजाज्ञ” हा किताब मिळतो.

पुढे, पेशवे सरकारचा ऐवज खाऊन मामलतदार जमिंदिंदीचें ठाणे बळकावून बसला होता, त्यास जे-रीस आणून ठाणे आपण पाठविलेल्या कारकुनाच्या जिम्मेस करावे, अशी नाना फडगिसानें कोल्हापुरकरांस विनंती केली. नानाफडणीस हा या काळीं पेशव्यांचा मुख्य कारभारी होता. पेशव्यांचें व कोल्हापुरकरांचें जरी सख्य ह्याणून कधीच नव्हतें, तरी या काळचे कोल्हापुरचे शिवाजी महाराज मोळ्या उदार दिलाचे होते. शत्रूवरही आपण उपकार करावा, असा निश्चय करून, महाराजांनी वरील कांगिरी रत्नाकरपंतास सांगितली.

A4

हा किताब निष्ठाल्पानतार रत्नाकरसारा गहरा
जांनीं कर्नाटकांत रवाना केले. तिकडील पुष्कळ
ठाणीं रत्नाकरपंतांनी घेतली, व खांच्यावर कोल्हापुर-
करांचा बावटा डोलूं लागला.

४-पट्टणकुंडीची लढाई.

पुढे पट्टणकुंडीची लढाई झाली, तीत रत्नाकरपंत
हजर होतेच. ही लढाई परशुराम भाऊ पटवर्धन
व कोल्हापुरकर शिवाजी महाराज या दोहोमध्ये झाली.

कोल्हापुरकरांनी आपल्या फौजेच्या चार टोक्या
केल्या. दक्षिण बाजूच्या टोळींत घोरपडे सेनापति, घाटगे
व गायकवाड हे तीन मोठे सरदार होते. पश्चिमे-
कडील टोळींत प्रीतिराव चव्हाण नांवाचा शूर सरदार
असून, याच टोळींत खांसा महाराज होते. उत्तर
बाजूस नुक्तेच मुख्य कारभारी झालेले रत्नाकरपंत आप्पा
होते. पूर्वेस पांढरे नांवाचे सरदार होते, खांचे पतक व
एकांडे लोक होते. पूर्वेकडची टोळी आघाडीस होती.
कोल्हापुरकरांनी जो व्यूह रचिला होता, तो खालीं
दर्शविल्याप्रमाणे होता —

पश्चिमेस—महाराज व प्रीतिराव चव्हाण.

उत्तरेस—रत्नाकरपंत आप्पा.

दक्षिणेस—घोरपडे, घाटगे, व गायकवाड.



पूर्वेस—पांढरे व एकांडे (ही आघाडीची टोळी.)

“रुप्याच्या हौद्याचे व निशाणाचे हत्ती प्रयेक टोळींतील मुख्य सरदारांपाशी उमे होते. सर्व फौजेच्या आघाडीस जेजाला व तोफा लादून शृंगारलेले उंट उमे होते. महाराजांकडील खासबारदार लोकांनी लोखंडी चिलखते व शिरखाणे धारण केली होती. भालेवाल्या व तरवारवाल्या स्वारांच्या टोळ्या पायद्वांतून मधून मधून जिकडे तिकडे उभ्या केल्या होत्या. याप्रमाणे घोर संग्रामाची तयारी करून कोल्हापुरकर शत्रूच्या तोंडावर निघाले.”

पटवर्धनांचा तोफखाना पहिल्याने पुढे आला, व लागलीच उत्तरेकडच्या टोळीवर मारगिरी सुरु झाली. तेव्हां “पूर्व बाजूस पांढऱ्यांचे पतक होते ते पुढे सरसावले, व लढाईस आरंभ झाला. पटवर्धनांकडून सपाव्यासरशीं तोफांचा भडिमार सुरु केला, योमुळे महाराजांकडील लोकांची एकच धांदल उडून गेली. निशाणाच्या हत्तीवर चढून पटवर्धनांच्या लोकांनी पांढऱ्यांच्या पतकास घेरले. पांढऱ्यांकडील पांच सात सरदार ठार झाले. तेव्हां बाकीच्या लोकांनी कच खाल्ला. हें वर्तमान महाराजांकडे येतांच प्रीतिराव चव्हाण यांनी विनंती केली, कीं या वेळी महाराजांनी खंबिरी करून पुढे व्हावे, समय हाच आहे. महाराजांनी हिंमत घरली असतां लोकांस

दुष्पट दम व वीरश्री येईल. येणेकरून महाराजाचा हमेश वर्णन करण्याजोगा लौकिक होऊन, शत्रूचा क्षय होईल. हें ऐकून महाराजांसही वीरश्री चढली, व ते सिद्ध झाले. त्यांनी रत्नाकरपंतांकडेस पहातांच तेही जोहार करून, एक दोन पतके व पागा घेऊन, महाराजांवरोवर निघाले. मग काय विचारतां? खासे निघतांच, सर्व सरदार पुढे सरले. स्फुरण चढून, आपली हिंमत व कर्तव्यागारी दाखविण्याचा हाच प्रसंग आहे असें मनांत आणून, फौजेंतील लोकांनी शत्रूवर चढाई केली. प्रथम पांढरे यांजकडील निशाणाचा हत्ती शत्रूनीं घेरला होता, त्याठिकाणी लगट करून, मोठ्या आवेशाने कोल्हापुरकर शत्रूच्या फौजेवर जाऊन पडले. असा हल्डा आल्यास बचाव करण्याची पटवर्धनांची तयारी नव्हती. महाराजांच्या लोकांनी निशाणाचा हत्ती सोडवून घेऊन, शत्रूच्या फौजेचा मोड केला. इतक्यांत दक्षिणेकडल्या टोळींतील सेनापति, घाटगे, गायकवाड वग्रे सरदारांनी शत्रूच्या गोटावर हल्डा करून गोट लुटला, व शत्रूकडील लोकांची कत्तल करण्यास आरंभ केला. इतकी दुर्दशा एका घटिकेत झाली. परशुराम भाऊ बुदबळे खेळत होते. ते बुदबळांतील लटकी लढाई टाकून, खन्या लढाईस डेन्यांतून बाहेर आले. लगेच घोड्यावर स्वार होऊन, गोटांतील फौजेची थावर-

थावर करून, फौज जमविली, आणि लढाई देण्यासं
निघाले. महाराजांकडील सेनापती, घाटगे, गा-
यकवाड हे जवळ तयारच होते, खांर्नी जलदी केली;
आणि आपल्याकडील पागेच्या लोकांस वेधडक पुढे
सारून, परशुराम भाऊच्या तोंडावर चालून गेले.
लढाई मोळ्या निकराने झाली. पटवर्धनांच्या लो-
कांकडील लढाईची शिस्त अगोदरपासूनच विघडलेली
होती, यामुळे खांचा जम बसेना. खुद महाराज आ-
पल्या सरदारांस व लोकांस हिंमत देण्यास समीप
असल्यानें, जो कोल्हापुरच्या लोकांस आवेश आला
होता, खापुढे पटवर्धनांचे कांहीं चालेना. अखेर
परशुराम भाऊंस लढाईत भारी जखमा लागून, ते
घायाळ झाले, व खांच्या फौजेचा अगदीं मोड झाला.
वडील जखमी होऊन घायाळ झाल्याचे वर्तमान स-
मजतांच, परशुराम भाऊंचे चिरंजीव रामचंद्रपंत ल-
इकर सोडून पळून जमार्खिडीकडेस गेले ”!!!

याप्रमाणे पट्टणकुंडीची लढाई झाली तीत कोल्हापुर-
करांचा पूर्ण जय झाला, व पटवर्धनांच्या फौजेची पुरी
वाताहत झाली.

परशुराम भाऊ जरी जातीचा ब्राह्मण होता, तरी
कांहीं साथान्य योद्धा नव्हता. आपल्या महाराष्ट्र मं-
डळांतील ब्राह्मण हिंदुस्थानांतील इतर ब्राह्मणांसारखे
नव्हत. सगळ्या पटवर्धनांच्या घराण्यांत परशुराम भा-
जंसारखा योद्धा झाला नाहीं.

महाराष्ट्र मंडळांतील क्षत्रियांनीं व ब्राह्मणांनीं तलवार पूर्वी कशी गाजविली, तें वरील लढाईवरून नीट लक्षात येण्यासारखे आहे. भीष्मासारखे व द्रोणासारखे रणवीर जे पुराणांत ऐकण्यांत येतात, ते जर या काळीं जिवंत असते, तर आपल्या महाराष्ट्र मंडळांतील क्षत्रियांपुढे व ब्राह्मणांपुढे त्यांस निःसंशय वांकावें लागते. असो.

रामचंद्रपंताचा पाठलाग रत्नाकरपंतांनी बरेच कोस केला. पण यावेळीं रामचंद्रपंत रत्नाकरपंताच्या हातून निसटला.

५—कोल्हापुरास वेढा पडतो.

पुढे पुण्याच्या दर्बारीं भलभलतेंच सांगून शिंद्याचीं गोन्या कामगारांनीं शिकविलेलीं पलटणे बरोबर घेतला व कुचावर कूच करीत कोल्हापुरकरांस समूळ बुडविष्यासाठी ह्याणून रामचंद्रपंत कोल्हापुराजवळ येऊन थडकला. पहिल्यानें लहानशी लढाई झाली, तींत कोल्हापुरकरांस हटावें लागले, व त्यामुळे लौकरच कोल्हापुरास वेढा पडला.

अशा प्रसंगी महाराजांनीं रत्नाकरपंतास सळ्डा विचारिली. रत्नाकरपंत निःसीम स्वामिभक्त होता. आपल्या प्रभूच्या केंसासही धक्का लागू नये, अशी व्यवस्था ठेवणे, हें तो आपले पाहिले कर्तव्य समजे. या वेळीं शिंद्याचीं पलटणे रामचंद्रपंताबरोबर आलीं होती;

<

इतकैच नाहीं, तर दुसरीही पुष्कळ कुमक येत होती व
यावयाची होती. हणून प्रसंग मोठा अणीबाणीचा
समजून, रत्नाकरपंताने कोल्हापुर आपल्या सरदारांच्या
स्वाधीन करून महाराजांस पन्हाळ्यावर जाण्याची सल्ला
दिली. महाराजांचा रत्नाकरपंतावर पूर्ण भरंवसा हो-
ता; व हा जो महाराजांचा पूर्ण भरंवसा होता, तो
निःसंशय अपांत्री नव्हता. निघतांना रत्नाकरपंत
व प्रीतिराव चव्हाण या उभयतांस “महाराजांनी आज्ञा
केली की ‘प्राणा परती मेहेनत करून किण्ठा रक्षण
करावा; शत्रूच्या हातीं जाऊ देऊ नये.’ तेव्हां उभयतां-
ती उत्तर दिलें की ‘आहीं सेवक जिवंत आहों तोंप-
र्यंत किण्ठा शत्रूच्या हातांत जाणार नाहीं, ही प्रतिज्ञा
समजावी.’” असें बोलून हुजुरच्या चरणावर मस्तक ठे-
विले. ला समर्थी महाराज प्रीतिरावांस बोलले की
‘रत्नाकरपंत व तुझीं गुरुबंधु आहांत; या उपरि कोणती
आज्ञा होणेची?’ असें बोलून आपल्या मस्तकावरील ति-
वट काढून प्रीतिरावांस दिलें व याची ‘शरम राखावी’
असें सांगितलें. ‘हें सरकारी तिवट प्रासादिक आहे,
याची मी निय पूजा करीन; जी पूर्वी प्रतिज्ञा केली
आहे, तीत किमपि अंतर करणार नाहीं, हें सरकारांनी
पक्के समजावें.’ असें प्रीतिरावांनी हणतांच स्वारी चा-
लती झाली. परंतु इतक्यांत ‘स्वारी जाते ला पक्की
आहीं कोणाचे हणून लढावें’ अशी विनंती करून ना-

यकवडी आडवे आले. तेव्हां घोळ पडून ला दिवशीं स्वारीचें रहाणे ज्ञालें. दुसरे दिवशीं रत्नाकरपंत पदर पसरून बोलले, कीं ‘अशा विकट प्रसंगीं सरकारास येथे रहाणे सुरक्षित नाहीं; यास्तव महाराज आहेत, व रत्नाकरपंत गेले, असे मनांत आणून सेवा करावी; अगोदर आमचा प्राण जाईल, मग तुमचे काय होणे तें होईल, ही खात्री बाळगावी.’ अशी अनेक प्रकारे लांची समजूत धालून, स्वारीच्या जाण्यास अडथळा करू नये, असे ठराविले. ”

स्वामिभक्त असावे, तर रत्नाकरपंतासारखे असावे. प्रसंग पडल्यास पहिल्यानें स्वामीच्या देहाची काळजी, मग आपल्या देहाची. प्रसंगीं स्वामीचा विधासघात करून, आपला तळीराम गार करून घेणारे दिवाण व राजभृत्य धुळीच्या कणांप्रमाणे गल्लोगळीं असंख्य सांपडतील. रत्नाकरपंतासारखे हिरे मात्र कधीं कधीं चमकतात तेव्हां चमकतात.

“स्वारी गेल्यावर दुसरे दिवशीं रत्नाकरपंत यांनीं प्रीतिराव यांस विचारिले, कीं ‘जर तुझी लोकांचे खर्चाचा व किल्ड्याचा बंदोबस्त कराल, तर मला जी वेस सांभाळण्यास संगाल ती सांभाळीन; किंवा जी दुसरी कामगिरी संगाल, ती करीन.’ तेव्हां प्रीतिरावांनीं सांगितले कीं ‘किल्ड्याचा व लोकांचा बंदोबस्त आपणच करावा, आमच्या हातून व्हावयाचा नाही.’ याप्रमाणे

त्यांनी केल्यावर रत्नाकरपंतांनी साज्या वेशींवर सरदार नेमिले.”

कित्येक कारभारी असतात, ते दुरीभेमानी व सत्तेचे लोभी असतात. पण रत्नाकरपंतांचा हा निरभिमानीपणा व सत्तेच्या संबंधाने निर्लोभीपणा प्रत्येकाने लक्षांत ठेवण्यासारखा आहे. जे राजसेवक असतात, त्यांनी रत्नाकरपंतांचे उदाहरण करींही डो-ळ्यांपुढून जाऊ देतां कामां नये. जी प्रभूची किंवा देशाची सेवा करावयाची, ती निष्कामपणाने केली पाहिजे. देवास निष्काम भक्ति विशेष आवडते, सकाम भक्ति तितकी आवडत नाहीं. निष्काम भक्तावर संकट आले, तर त्याचा भार आपोआप देवावर पडतो. प्रभूची किंवा देशाची निष्काम सेवा करणारा असतो, त्याच्यावर संकट आव्यास सगळा भार प्रभूवर किंवा देशावर पडतो; व ज्यांच्यावर भार पडतो, ते तो पडलेला भार राजीखुशीने वहातात.

६—कोल्हापुरचा वेदा उठतो.

पुढे शत्रूची “कोल्हापुरच्या तटावर मारगिरी चालली. परंतु तट वीस हात उंच व सहापासून तो तेहा हात रुंद असून, मोठमोठ्या दगडांनी मजबूत बांधलेला होता, व जागजागी पंचेचाळीस बुरुज होते. आंत तटावर व बुरुजांवर चौक्या असून, गोलंदाज व बंदुकबारदारही मारगिरी करीत होते. शिवाय कोऱ्हे तट पडला की तेवढा लागलाच बांधून घेत असत. आंतील लोक उंच जागी होतें, सबव त्यांच्या बंदुकीच्या मारगिरोपुढे शत्रूच्या लोकांस तटानजी-

बेरीस आला आहे, असें दिसत्यावरून किलुयावर एका
एकों छापा घालून, हल्डा करावा असें ठरवून, हल्ड्या-
च्या दिवशीं अस्तमानपासून तोफांची मारगिरी सुरु
केली; आणि चौथे प्रहरीं ह्याणजे पहांटेच्या प्रहर रात्री-
स फुरसतीचा समय पाहून, किलुयाच्या कुसवास शि-
द्या लावून, हल्डा करण्यास पलटणाचे लोक चढू
लागले. तेबांचे चणेचोरटीच्या बुरुजावर बाजीराव
कृष्ण रेणार्वाकिर व बंदुकबारदार होते. खांनीं लो-
कांस चढतांना पहातांच बंदुकांची मारगिरी चालविली.
वेशीनजीकच्या बुरुजावरील खासबारदार लोकांनीही
बंदुकीची मारगिरी चालविली. येणेकरून शिड्यांवर
चढून वर येण्याचे ज्यांनी साहस केले होतें, ते सर्व
ठार झाले. इतक्यांत रत्नाकरपंत दरवाज्यांतून त-
टावर आले, आणि मानकरी एकांडे लोक यांजकडून
शिड्या खाली ढकलून देवविल्या. एकच हरळी करून
व सर्वांस हिंमत देवून, शत्रूच्या लोकांवर बंदुकांचा,
पाषाणांचा व बाणांचा भाडिमार करून अशी हुल्लड
केली कीं तेणे करून शत्रूचा फार नाश झाला.
पलटणीचे दोन तीन गोरे सरदार ठार पडले. प-
लटणीचे व इतर लोक मिळून सुमारे २७०० ठार
झाले; व हजार दीड हजार लोक जखमी झाले. या-
प्रमाणे अवस्था झाल्यावर हल्डा करण्यास आलेले लोक
मागे फिरून, गोळीचा मार चुकवून अंतरावर जाऊन



उमेर राहिले. - इतक्यांत सूर्योदय झाला. नंतर पलटणांच्या लोकांपैकीं दोन चार असामी हत्यारे ठेवून रेणावीकरांकडे आले. तटावरील व बुरुजावरील गोळी बंद करण्याविषयी रत्नाकरपंतांस विनंती करावी, ह्याणजे आहीं हत्यारे ठेवून मुडदे घेऊन जाऊं, असें ह्याणाले. तेव्हां रत्नाकरपंतांनी गोळी बंद करण्यास हुक्कुम देऊन मुडदे नेण्यास परवानगी दिली. त्यासमेयीं पलटणाचे लोक हत्यारे ठेवून मुडदे नेण्यास आले. त्यांस कोल्हापुरकर तटावरून व बुरुजावरून पहात होते. त्यांनी मुडदे नेऊन मूठमाती दिली. गोळ्या सरदारांचीं थड्गीं शहरानजीक अद्याप आहेत.”

आपल्या नांवाजलेल्या पलटणाची अशी दुर्दशा झाली हें कळतांच, शिंद्यानें आपला हात काढून घेतला, व रामचंद्रपंतानें पोबारा केले. तेव्हां कोल्हापुराचा वेढा लैकरच उठला.

जसें कोल्हापुराची लोकवस्ती पुष्कळ वाढल्यामुळे पाणी पुरत नाहीं ही सबव सांगून बाबूराव केशवानें लाखो रुपये खर्चून बांधलेले मजबूत हौद साफ फोडून टाकण्याचें तसेच हवा व उज्जेड पुरत नाहीं या सबवीनें चणेच्चोरटीच्या नामांकित बुरुजासह अशेष किल्डा जमीनदोस्त करून टाकण्याचें श्रेय एकव्या माधवराव बव्यास मिळते.

७-रत्नाकरपंताच्या स्वामिभक्तीचा व देशभक्तीचा निष्कामपणा.

पुढे रत्नाकरपंतांचे विनंतिपत्र येण्याविषयीं महाराजांस गेले. वेढा उठला, ही आनंदाची बातमी पूर्वीच परभारे महाराजांस कळली होती. महाराजां-

मातेव करून रत्नाकरपताच्या हाता ददल्या. पण रत्नाकरपंतांची राजभक्ति लांच्या देवभक्तीप्रमाणेच निष्काम होती. “ सर्व राज्यच सरकारानें स्वाधीन केले आहे, सनदा कशास पाहिजेत ” असे क्षणून पुढे येऊन रत्नाकरपंतांनी महाराजांच्या चरणावर मस्तक ठेविले, व जोतिवाच्या डोंगरास दर्शनास जाण्याविषयी आज्ञा घेतली.

८-रत्नाकरपंतांची कुळदेवतेच्या ठिकाणी ऐकान्तिक निष्ठा.

पुढे रत्नाकरपंत नमस्कार घालीत डोंगरास गेले, ते पांचवे दिवशी डोंगरावर पोंहोचले. तेथें श्रीस अभिषेक करवून कंठी वगैरे कांहीं अलंकार दिले, व दहा हजार ब्राह्मणांची समाराघना घातली. कुळदेवतेवर निष्ठा असावी, तर अशी असावी. रत्नाकरपंतांचे कुळदेवत जोतिवा होय. जोतिवास रत्नाकरपंतांने नवस केला होता की जरवेढा उठला तर नमस्कार घालीत येईन. ल्यामुळे वेढा उठल्या नंतर, वाखाणणी करण्यासारख्या मोळ्या लीनतेने नमस्कार घालीत जाऊन रत्नाकरपंताने आपला नवस फेडला. ज्यांत स्वार्थ वर्तिकाचितही नाहीं, अशा प्रकारची लीनतेसाहित ऐकान्तिक निष्ठा कुळदेवतेच्या पार्यां असल्याशिवाय मोठी व स्तुत्य कामे पुरुषाच्या हातून होत नाहीत.

९-रत्नाकरपंतांचा मनाचा थोरपणा व लश्करी हुशारी.

जसे या वेळचे कोल्हापुरचे महाराज मनाचे थोर होते, तसेच त्यांचे कारभारी रत्नाकरपंत हेही होते. पूर्वी अळ्याच्या लढाईत रामचंद्रपंत हातीं लागले, तेव्हां त्यांच्या जखमा नीट होतपर्यंत त्यांस ठेवून घेऊन, त्यांचा परामर्श महाराज व कारभारी या दोहोनींही इतका उत्तम प्रकारे घेतला कीं रामचंद्रपंतास स्वतःच्याच घरीं आपण आहो, असे वाटले. कोल्हापुरचा वेढा उठल्यानंतर, कोल्हापुरकरांचा दीर्घ द्वेष करणारा सिधोजीराव निपाणकर नांवाचा एक अगदी जवळचा नातलगा व स्वतंत्र सरदार होता. त्यानें शिंद्याच्या नावाजलेल्या पलटणांस बरोबर घेऊन नेरळीच्या ठाण्यास वेढा दिला होता. पण ठाणे जेरीस आले नाहीं, क्षणून सिधोजीरावानें रत्नाकरपंतांस कुमकेस पाठविण्यासाठीं महाराजांस विनंति केली. रत्नाकरपंतही थोर मनाने प्रभूने आज्ञा करितांच फौज घेऊन गेले. “नेरळीस पौंचल्यावर सर्व ठाण्या सभोवती फिरून, दरवाजाजवळ येतांच रत्नाकरपंत पालखीतून उतरले; आणि पाय उतारा लोकांस घेऊन, दरवाजांत जिभेनजीक एकदम मोर्चा कायम केला. तेव्हां पलटणांच्या सरदारांनी रत्नाकरपंतांची जमावर्दी व धारिष्ठ पाहून तोंडांत बोटें घातली, व मोठी तारीफ केली. दरवाजांतील मोर्च्याच्या अडचणीमुळे ठाणे जेरीस आले, आणि ठाण्यांतील लोक कौलाने उतरून गेले. तेव्हां ठाणे रत्नाकरपंतांनी निपाणकराच्या स्वाधीन केले.

मेटले. क्षणभर बसून परस्पर वोलणी झालीं. नंतर पानसुपारी, अत्तर गुलाब वैगे देऊन, निरोप दिला.” दुसरे दिवशी निपाणकराचा निरोप घेऊन रत्नाकरपंत फौजेसुद्धां करवीरास गेले. विनंती केल्यामुळे आपल्या दीर्घद्विषी शत्रूसही महाराजांनी मदत करावी व रत्नाकरपंतांनी आड येऊ नये, हा दोहोंचाही मनाचा थोरपणा खरोखरी वाखाणण्यासारखा होय.

१०-रत्नाकरपंतांचा उतारवयांत कुळदेव- तेच्या संनिध वास व सांच्या इतिवृत्तावरून कांहीं तुरळक विचार.

या काळापुढेही रत्नाकरपंतांनी दुसरीं मर्दुमकीचीं कामे केलीं; व अखेरीस वृद्धापकाळ झाला असें पाहून, महाराजांची आज्ञा घेऊन, आपल्या कुळदेवतेच्या संनिध रहाण्यास गेले. तरी अडचणीच्या प्रसंगीं महाराज रत्नाकरपंतांचीच मसलत घेत; व जेव्हां महाराज मरायास टेंकले, तेव्हां पुढे करावयाची सर्व व्यवस्था त्यांनी रत्नाकरपंतांसच सांगितली.

रत्नाकरपंतांसारखे पुरुष आपल्या लोकांमध्ये पूर्वी होऊन गेले, ज्ञानून आपल्या लोकांचा उत्कर्ष चालला होता. हृषीं इंग्रज सरकारच्या राज्यांत रत्नाकरपंतांसारखे पुरुष थोडे वहूत आहेत, ज्ञानून इंग्रज सरकारच्या राज्यास बरीच आबादानी आहे. असले पुरुष ज्या लोकांमध्ये अधिक जन्मतात, त्यांची उत्तरात लौकर



होते. ज्या लोकांमध्ये असल्या पुरुषांची चहा नाही, त्या लोकांची उन्नति होणे नाही. ज्या राज्यामध्ये असल्या पुरुषांस मान मिळत नाही, तें राज्य लौकरच रसातळास जायाचे. सारांश, रत्नाकरपंतांसारखे पुरुष राज्याचे मोठे मजबूत खांब होत.

२-अहल्यावाई होळकरीण.

तात्पर्य.

१—होळकराची जात व मूळठिकाण. २—मल्हारराव होळकराची अतिसंक्षिप्त हकीकत. ३—अहल्यावाई सासन्याची आज्ञा पाळते. ४—मल्हाररावाचा आपल्या सुनेवर भरंवसा व सुनेवे ला भरंवशास अनुरूप असे आचरण. ५—मल्हाररावाच्या पक्षात् अहिल्यावाईचा क्रम. ६—आहिल्यावाईची वीरशी व समयसूचकता. ७—तुकोजी येतो व लष्कर घेऊन शिपेवर जातो. ८—राधोवा दादांची वीरशी गार पडते व ते कांहीं दिवस अहिल्यावाईने पाहुणे होतात. ९—अहिल्यावाईची शिस्त किती कडक होती खांबे एक ध्यानांत ठेविण्यासारखे उदाहरण. १०—अहल्यावाईने कांहीं विशेष ध्यानांत ठेविण्यासारखे लोकोत्तर गुण.

१—होळकराची जात व मूळ ठिकाण.

होळकराचे घराणे जातीचे घनगर होय. खंडोवाची जितकी महास्थाने आहेत, तितक्यांतून पूजा घनगराची असते. जशी शिवलिंगास पूजा गुरवाची असते, देवीस भोव्याची असते व भैरवास

खंडोवाचे एक पुष्कळ प्रसिद्ध महास्थान जेजुरी मुळार्मी आहे. या महास्थाना नजीक नीरा नदीचे कांठी होळ नांवाचे गांव आहे. या गांवचा मूळपुरुष असल्यामुळे होळकर हें नांव एका घराण्यास मिळाले. या घराण्याची हड्डींची राजधानी इंदूर होय.

२-मल्हारराव होळकराची अतिसंक्षिप्त हकीकत.

होळकराच्या घराण्याचा मूळपुरुष मल्हारराव होळ-कर हा पूर्वी पेंढाऱ्यांच्या पतकांत असून, पांच पंचवी-स घोडे बाळगून होता. पण याच्या तैनातीस कांही नसून, लुटींत यास व याच्या स्वारांपैकीं ज्यास जें सांपडेल तें यानें घेऊन असावे, अशा करारानें बाळाजी विश्वनाथानें पेंढाऱ्यांच्या पतकांत यास पहिल्यानें ठेविले. पेंढाऱ्यांचीं पतके पैशव्यांनी पहिल्यानें ठेविली, तीं याच प्रकारचा करार करून ठेविली. पुढे मल्हाररावाने गोतमाबाई नांवाची आपल्या मासाची मुलगी होती, तिच्याशी लग्न लाविले.

उदाजी पवार ह्यानुन एक तलवारबहादुर मन्हाठा होता. उदाजीचे व पाहिल्या बाजीरावाचे काही कारणांनी वांकडे आले. बाजीरावाने मल्हाररावास आपल्या बाजूस ओढिले, व उदाजीची मस्ती मोडिली. तेव्हां पासून मल्हाररावाचे प्रस्थ दिवसे दिवस वाढू लागले.

३-अहल्याबाई सासाऱ्याची आझा पाळते.

मल्हाररावाचा एकुलता एक मुलगा खंडेराव होता,



तो कुंभेरीच्या वेळ्यांत पडला. तेब्हांपासून मल्हाररा-
व बराच उदास झाला. आपली सून अहल्याबाई
सहगमन करणार हें ऐकून “ बाई, तू माझे पाठीवर
आहेस, तर अहल्या मेली, खंडू आहे, हा मला
भरंवसा ” असा उद्दार काढिला. यामुळे अहल्या-
बाईनें सती जाण्याचा वेत रहित केला.

४—मल्हाररावाचा आपल्या मुनेवर भरंवसा व मुनेचें सा भरंवशास अनुरूप असें आचरण.

मल्हाररावाचा अहल्याबाईवर पूर्ण लोभ व भरंवसा
होता. खंडेराव पडल्यानंतर मुलुखी व्यवस्था मल्हा-
रावानें सगळी अहल्याबाईवर टाकली. अहल्याबा-
ईस एक मुलगा होता, याचें नांव मालेराव; व एक
मुलगी होती, तिचें नांव मुक्ताबाई. मल्हाररावाचा
अहल्याबाईवर “ पूर्ण लोभ. कशीही तवियत वेज्याह
असल्यास, अहल्याबाईचा निरोप गेला असतां, या-
प्रमाणे व्हायाचें. दौलतींत उत्पन्नाविषयीं मल्हार-
रावाचें प्रारब्ध व पराक्रम. परंतु व्यवस्था करणे, नफा-
नुकसानी पाहणे, हें कारभारी यानें अहल्याबाईच्या
आज्ञेने करीत असावें. आदिपश्चात् विचाराच्या
गोष्टी बोलून मल्हाररावाचें मन वळविण्याजोगें पुण्य
अहल्याबाईखेरीज दुसरें कोणाचें नव्हतें. अहल्याबा-
ईचा धर्माचा लौकिक. पण वसुलाचे रूप्यांपैकीं धर्मा-
कडे एक कवडी न खर्चितां तिसरे वर्षीं किंवा चक्रथे
वर्षीं हिशेब मामलेदारापेक्षां बुजरशीनें मल्हाररावाची
बैठक वाफगांवीं असे, तेथें पाठवून घ्यावे; व आपण

रैवातीरीं वास करून, स्नानसंध्या व दानधर्म यांत्रि
निमग्न रहावें.”

६—मल्हाररावाच्या पश्चात् अहल्याबाईचा क्रम.

मल्हारराव वारल्या नंतर ल्याच्या मुलखाचें सगळेचे
सूत्र अहल्याबाईचे हाती आले. लौकरच तिचा
मुळगा मालेराव हाही वारला. तरी अहल्याबाईने
आपल्या पूर्वीच्या क्रमांत कांहीं उणे पडूं दिले नाही.
पण पूर्वी पेक्षां धर्माकडे स आतां अधिक लक्ष देण्याचा
व तुकोजी नांवाचा गोत्रज होता ल्याच्यावर बराच
कारभार सोंपविण्याचा निश्चय अहल्याबाईने केला.
पण इतक्यांत एक अतर्कित गोष्ट घडून आली.

६—अहल्याबाईची वीरश्री व समयसूचकता.

गंगाधर यशवंत नांवाचा ब्राह्मण मल्हाररावाचे पदरी
पुष्कळ दिवसांपासून होता. याने मल्हाररावाच्या पाठी
फारच अयोग्य वर्तणूक केली. होळकराचा मुलुख
खालसा करून पेशवाईस जोडला जावा, या मतलबाने
राघोबा दादास गंगाधररंतराने पत्र लिहिले. ही
गुणगुण हरकुबाई व उदाबाई नांवाच्या मल्हाररावाच्या
दोन मुळी होत्या, ल्यांच्या कानीं पहिल्याने आली.
ल्या लागल्याच अहल्याबाईस भेटल्या व बोलल्या कीं
“ब्राह्मण हरामखोरीस आला आहे. सावध न जाह-
ल्यास तुझाआहास पुढे दाणे भरडावे लागतील.”
तेव्हां अहल्याबाईने शिवबा बाजी व राजाराम आ-
ल्याबी नांवाचे दोघे पदरी होते, ल्यांस बोलावून आण-
प्यास सांगितले. ते येतांच अहल्याबाईने “धनी
पणाचे जरवेने भाषण केले. ‘मेल्या ब्राह्मणाने हरामखोरी

आरंभिली आहे, परंतु मी बायको असें माझे नका. स्थांद्यावर बांसडा टाकून उभी राहीन, तेव्हां श्रीमं-
तांचे दौलतीस अवघड पडेल. आमचे वडिलांनी
भाडभर्वई करून दौलत मिळविली नाही. तर तर-
वारीचे अनुमाने शरीर खर्ची घातले आहे. आखी
शिलेदार. वडिलांचे चाकरीप्रमाणे चाकरी घेतल्यास ह-
जर आहो. घुणीपाणी सरली असल्यास मोंगला-
ईची चाकरी करू अथवा फिरंग्याची करू. अगर
पाहिजे तें करू. ब्राह्मण ह्याणतील, दौळतीचा अभि-
लाष करू, हें होणार नाही? हें बोलणे चौधारीं-
ऐकावें, अशा तज्जेने बोलून, खुणा कानांत सांगितल्या
कीं 'भोसले, गायकवाड, दाभाडे वगैरे मन्हठेमंडळ^१
यांजला गुत्त पत्रे लिहून सांडणी स्वार विदा करावे
व सांडणीची डाक बसवून तुकोजी होळकर यास स-
हावे दिवशीं मजपाशीं आणावे. हीं दोन्ही कामे
आज करावीं. मंत्रभेद न होण्याविषयीं फार जपावे.^२
इतकीं अक्षरे श्रवण करून उभयतां बाहेर आले.”

या अहल्यावाईच्या भाषणावरून तिच्यामध्ये वी-
रश्री व समयसूचकता हे दोन गुण किती भरले होते,
त्याचें सहज अनुमान करितां येतें. अशा प्रकारे
आपल्या अनेक प्रसंगीं उपयोगीं पडलेल्या देशबंधूची
दौलत विनाकारण समूळ बुडविण्यासाठीं यत्न करून
स्वर्तःच्याच मंडळामध्ये फूट पाढणे, याच्या सारखे
परिणामीं घातक काम दुसरे नाहीं. अशा रीतीने प्रभूनेच
जर आपल्या इमानी व शूर नोकरांस बुडविण्यास यत्न
कोळा, व त्यामुळे मन विटून जर तो इमानी व शूर

नोकर दुसऱ्याच्या पदरीं जाऊन राहिला, तर त्यास कोणीही विवेकी पुरुष दोष देणार नाहीं.

७-तुकोजी येतो व लप्कर घेऊन शिप्रेवर जातो.

तुकोजी होळकर उदेपुरास होता, तो “सहावे रोजी तृतीय प्रहरीं येऊन दाखल झाला. तेच क्षणीं, अम्यंग स्नान घालून मुहूर्त अथवा कोणास विचारणे कांहीं एक न करितां, तुकोजीस डेरे उभे करून त्यांत दाखल केले. त्याच दिवशी हजार स्वार हुजरात व पंधारें सरंजामापैकीं, पांचशे बाणांची कैची, सातशे जंबूरियाचे उंट इतकी जमियत प्रहर रातीचे आंत दाखल केली.” भौंसत्याची फौज हुसंगाबादेस छावणी करून होती, तिच्या कडूनही सांडणी स्वार आला. “गायकवाडाकडून वीस हजार फौज आली. वरकड सरदाराचे जाब आले कीं ‘मल्हारराव होळ-कराचा उपकार नाहीं असा कोण आहे? प्रसंगास आपले जवळच समजावे.’” राघोबा दादानें होळकरास बुडवायाचे मनांत आणिले खरें. पण माधवराव पेशवे मोठे दूरदृष्टि व न्यायी होते. त्यांस हें राघोबाचे करणे रुचले नाहीं, व “तुमचे दौलतीविषयीं जो पाप-बुद्धि ठेवील, त्याचे पारिपत्य बेलाशक करावे, व तुझां-कडील दोन मुख्यार हुजुर पाठवावे” असें त्यांचे पत्र येऊन थडकले.

गंगाधर यशवंत व राघोबा दादा असे दोघे पनास हजार फौज घेऊन आले, व शिप्रेच्या ऐल तीरीं तंबू मारून राहिले. “दुसरे दिवशी दादा साहेबांक-डील फौजेची विनी शिप्रेत आली. पैल तीरीं दादा-

साहेबांची फौज आली हें समजतांच, अहल्याबाईचे पायांवर डोकी ठेवून तुकोजी निघाला. बिनी शिंप्रेत आली, हें कळतांच तुकोजीनें सांडणी स्वार पाठविला की ‘शिंप्रा उतरला असतां तुमची आमची तरवार चालेल. याचा विचार करून पाऊल टाकणे’ तेव्हां दादा साहेबांकडेस आलेल्या सांडणी स्वारास पाठवून बिनीवाले आपण तसेच उमे राहिले.

८—राघोबा दादाची वीरश्री गार पडते व ते कांहीं दिवस अहल्याबाईचे पाहुणे होतात.

अशी अहल्याबाईने केलेली कडेकोट तयारी पाहून वीरश्री वरीच गार पडली, व दादासाहेबांनीं तुकोजीस भेटण्याची इच्छा दर्शविली. पण तुकोजीस दग्याची शंका आली, व तो येत नाहीं असें पाहून राघोबा दादा दहा पांच सरदार बरोबर घेऊन पालखीत वसले; व निघाले, ते तुकोजीकडेस दाखल झाले. पुढे तुकोजीने दादासाहेबांस इंदुरीं नेले. दादासाहेब एक महिनाभर अहल्याबाईच्या बंगल्याजवळ डेरा देउन राहिले. अहल्याबाई ही कांहीं साधारण वायको नव्हती. “मल्हाररावानें पैसा उत्पन्न करून मार्ग टाकावा, त्याची व्यवस्था व चार माणसांचे संरक्षण अहल्याबाईने करावें, असा ओघ चालत आला होता. येणेकरून अहल्याबाईचे तेजापुढे दादासाहेबांचे वर्चस्व कांहीं एक दिसण्यांत आळे नाहीं.” महिनाभर राहून, अखेरीस दादासाहेब जसे आले तसे परत गेले. दादासाहेब गेल्यानंतर आलेल्या बड्या लोकांस अहल्याबाईने मेजवानी दिली; व “तुल्यी उपकार केल्याने

— अहल्याबाई नारेपती लिखा आहे.

सांचे एक ध्यानांत ठेविण्यासारखें उदाहरण. ;

पुढे अहल्याबाईने शिवबा बाजी नांवाचा खाजगी-
कडे कारकून होता, याच्या हाताखालीं नारोपंत नां-
वाचा कारकून होता, यास आपली दिवाणगिरी सां-
गितली. कांहीं दिवसांनी तुकोजीबरंबर नारोपंतास
व शिवबास पुण्यास पाठविले. तेव्हां शिवबाची हु-
शारी पाहून माघवराव पेशव्यांचा याच्यावर लोभ ब-
सला, व त्यास आपल्या पदरीं रहातोस काय ह्याणून
श्रीमितांनी विचारिले. नारोपंत हा मुळचा शिवबाच्या
हाताखालचा कारकून असल्यामुळे, शिवबा होळकर-
शार्हीत असेपर्यंत पावले पावलीं नारोपंतास अडचणी
येण्याचा संभव होता. अशा विचाराने शिवबाने
परवानगी मागितली ती तुकोजीने दिली, व शिवबा
श्रीमितांचे पदरीं राहिला.

पदरच्याने कोणीही आज्ञाभंग केला कीं अहल्या-
बाईच्या आंगाचा तिळपापड होई, व पायांची आग
मस्तकीं जाई. पदरच्यास आज्ञाभंग प्रभूने करूं दि-
ला ह्याणजे प्रभूची अवज्ञा होण्यास आरंभ होतो. प्र-
भूची अवज्ञा होऊं लागली, ह्याणजे सर्वत्र अव्यवस्था
माजते व दौलत लौकरच बुडते. आज्ञाभंग करणे
व प्रसंगीं आज्ञा न मागणे, या दोहोंची मातव्यरी
सारखीच होय. प्रभूस मसलत देऊन जर ती पसंत
पडली, तर प्रभूची आज्ञा घेऊन तीप्रमाणे व्यवस्था

करणे, हा पदरच्याचा काळेर्योही अनतिकमणीय असा मुख्य धर्म होय. तुकोजी व नारोपंत या दोहोनीही अहत्यावाईची आज्ञा आणिल्याशिवाय तिच्याच पदरच्या शिवाबाजीची सदर्हु लिहिलेली व्यवस्था केली, ही एक मोठीच चूक उभयतांच्या हातून घडली. अहत्यावाईची परवानगी वेतत्याशिवाय श्री-मंतांची नोकरी पत्करली, हीही शिवाबाजीने एक मोठी चूक केली.

पुण्याहून नारोपंत इंदुरीं आले, तेव्हां अहत्यावाईने लागलाच खांस पुष्कळ दोष लाविला. कांहीं दिवसांनी रेजीही इंदुर मुक्कार्भी आला व अहत्यावाईस भेटला. तेव्हां अहत्यावाई झणाली की “दौलत आपल्या हातें दुसऱ्याचे घरांत घातली, तरी कारभारी आपला कारकून केळा कीं पांच विसवे तरी खाचें मन मजकडे ओढेल. यानें वऱ्हे घेतांच चांचणूक दाखविली. तेव्हां दौलतीचा आमचा संबंध राहिल्य नाहीं. ईश्वरानें सोडविलेंव आहे. तत्पक्षी महेश्वर नर्मदातटाकीं पुण्य क्षेत्र आहे तेथे स्नानसंध्या करावी, हा आमुचा मनोधर्म. दौलत तुमचे स्वाधीन केली आहे. वडिलांचा लौकिक संरक्षण करून यजमान श्रीमंत यांच्या लोभाचा ओघ शुष्क न पडे, यास जपावे. आमचा परामर्श कराल न कराल, याचे चिन्ह दिसतच आहे.” असे अहत्यावाईने उद्घार काढिले, तेव्हां कांपरे सुटून तुकोजीने आपल्या मुसकुटांत मारून घेतली व उत्तर केले कीं “ सुभेदार असतां भाऊबंदकी एकीकडे ठेऊन, गुलामजादा या

अनुषंग पाहून मजला माणूस कले. तव्हा माझ सुमेदार व मातोश्री प्रलक्ष आपणच आहांत. साक्षात् आपला मार्तिंड येऊन बोलला असतां आपले पायांशीं अंतर होणार नाहीं, मग प्राण जावो कीं राहो.” हें भाषण ऐकून, असला प्रकार पुनः न होऊं देण्याविषयीं निःसंशय तुकोजी जपेल, अशी अहल्याबाईच्या मनाची खात्री झाली. “तरी बोलण्यांत अर्थ नाहीं, दिस-प्यांत येड्हूल तें खरें बोलण्याप्रमाणे चालणे इतर प्रसतां, इश्वर उपेक्षा करीत नाहीं” असा अवैतरत उद्भार अहल्याबाईच्या तोंडून निघाला. नारोपंतास कारभारावरून तुकोजीने लागलेंच दूर केले. पुढे अहल्याबाईच्या अनुरोधाने सर्व व्यवस्था लावून, दिल्हीत मोठी घडामोड चालली होती तिकडेस तुकोजी वळला. सारांश, अहल्याबाईची शिस्त शिवाजी महाराजांचे शिस्ती-प्रमाणे कडक होती. अशा प्रकारची शिस्त असेल, तरच दरोबस्त लहान मोठ्या कामगारांस प्रभूचा वचक राहून मुलुखांत बंदोबस्त उत्तम रहातो.

१०—अहल्याबाईचे विशेष ध्यानांत

ठेवण्यासारखे कांहीं लोकोत्तर गुण.

अहल्याबाईस नवन्यापासून फारसे सुख झालेले नाहीं. मालेराव एकुलता एक मुलगा होता, तोही लहानपणीच वारला. एकुलती एक मुलगी मुक्ताबाई नवन्याबरोबर सती गेली. अशा प्रकारे दुःखाचे ढोंगर

एका मागून एक वर कोसळले, तरी अहल्याबाई यांकिचित्‌ही डगमगली नाहीं। “आलिया भोगासी असावें सादर। देवाकी भार घालूनीयां” या तुकोबांनी सरस वर्णन केलेल्या एका सुरेख महासिद्धान्ताचें पूर्णपैणे अनुसरण करून “जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती। देह कष्टवीती नानापरी” हें तुकोबांचेंच महावाक्य अर्थानें किती ओतप्रोत भरलेले आहे, तें उदाहरणानें नोट स्पष्ट करून दाखविल्यावदल प्रत्येक महाराष्ट्रानें अहल्याबाईचे मोठे व कधींही अविस्मरणीय असे उपकार मानिले पाहिजेत. सासऱ्याची सेवा जशी अहिल्याबाईन मनापासून केली, तज्जीवन्याच कडक स्वभावाच्या सासूचीही सेवा मनापासून केली; व जसे सासन्याचे तसेच सासूचेही आशीर्वाद तिनें घेतले. राज्याचा कारभार करून जो वेळ सांपडे, तो पुराण श्रवण करण्यांत व देवाचें चिंतन करण्यांत अहल्याबाई घालवी. जितकीं ह्यणून पुण्यक्षेत्रे आहेत, तित्क्यांमध्ये घाट बांधल्यामुळे व अन्नसत्रे घातल्यामुळे किंवा दुसऱ्या कोणल्या तरी प्रकारानें अठरापगड जार्तीच्या यात्रेकरूंचे व गोरगरीबांचे कल्याण केल्यामुळे सर्वचिही एकसारखे आशीर्वाद अहल्याबाईस आजपर्यंत मिळाले आहेत.

याप्रमाणे अहल्याबाईचें नांव हिंदुस्थानभर अजरामर झालेले आहे. यावचंद्रदिवाकर या साध्वीच्या नांवाचा लोप होणे केवळ अशक्य होय. अहल्याबाई बायकोच्या जन्मास येऊन जशी उभय कुळांची दीपक झाली, तशी लोकदीपक व देशदीपकही झाली.

प्रत्येक महाराष्ट्रास अहल्याबाईचा मोठा आभिमान वाटतो, खांत नवल नाहीं. शिवादिन केसरीने “ प्रपंच साधुनि परमार्थाचा लाहो ज्याने केला । तो नर भला भला भला ” असें एका पदात हाटले आहे, तें अहल्याबाईस नीट लागू होते.

३-सिधोजीराव देसाई (निपाणकर.)

१—सिधोजीचा व कोल्हापुरकरांचा संबंध. २—सिधोजी प्रतिज्ञा करून कोल्हापुर सोडतो. ३—सिधोजी दोनदा पळून जातो. ४—पेशव्यांची व इंग्रजांची कामगिरी बजाविल्यामुळे सिधोजीचे प्रस्थ वाढते. ५—सावगांवचो लढाई मारून सिधोजी आपलो प्रतिज्ञा कूर्ण करितो.

१—सिधोजीचा व कोल्हापुरकरांचा संबंध.

पूर्वीच्या काळी महाभारतांत भीष्माने दोनदा प्रतिज्ञा केली. सत्यवती नांवाची एक कोळ्याची मुलगी होती. सत्यवतीस पराशर नांवाच्या कृषी-प्रासून एक मुलगा झाला होता, तो द्वैपायन किंवा वेदव्यास या नांवाने पुढे नांवाजला. पुढे ही सत्यवती एकदा भीष्माचा बाप राजा शतनु याच्या दृष्टीस पडली. शतनूचे मन लागलेच तिच्यावर बसले, व कोळ्याने तीस आपल्या पदरीं बांधावे छणून शतनूने यत्न चालविला. पण शतनूस कोळी सत्यवती देईना, कारण सत्यवतीस मुलगा झाल्यास ला मुलग्चा गादीवर हक्क

पांचत नव्हता. भीष्म हा ज्या पक्षीं शंतनूच्यां पहिल्या बायकोचा मुलगा पडला, त्या पक्षीं तो व ल्यास होणारे मुलगे गादीचे वारस होते. मुलास गादीवरचा हक्क सोडूं सांगण्याची शंतनूची छाती होईना, व ल्यामुळे तो झुरणीस लागला. जेव्हां बाप झुरणीस लागण्याचे कारण पूर्णपणे समजले, तेव्हां भीष्मानें आपला गादीवरचा हक्क लांगलाच सोडला. इतकेंच नाही, तर लग्न केल्यास पुढे कदाचित् मुलगा होऊन तै आपल्या पूर्वजांच्या गादीवर हक्क सांगूं लागेल, तें तसें न घडावें ह्याणून यांवज्जीव ब्रह्मकारी रहाण्याची दारूण प्रतिज्ञा भीष्मानें केली व जसा कोळ्याचा तसाच आपल्या बापाचा मनोरथ पूर्ण केला.

पुढे कौरवांचा व पांडवांचा अठरा दिवस जो तुंबळ विग्रह जुंपला होता, यांत भीष्म कौरवांच्या बाजूस होता..हा विग्रह संपैर्यत हातीं शस्त्र न धरिण्याचा दृढ निश्चय कृष्णानें केला होता. पण हा निश्चय मोडून टाकीन तरच नांवाचा भीष्म, अशी सर्वांच्या समक्ष अतिदुष्कर प्रतिज्ञा भीष्मानें केली. पूर्वीची प्रतिज्ञा निवृत्तिरूपी पडली. पण जशी ती पूर्ण केली, तशीच ही प्रवृत्तिरूपी अतिदारूण प्रतिज्ञाही भीष्मानें पूर्ण केली. अर्जुनाचे रक्षण करण्यासाठी कृष्णास सुदर्शन हातीं घरावें लागले; व आपली प्रतिज्ञा पूर्ण झाली, असे पाहून भीष्मानें हातांतले आषले घनुष्य लागलेंच ज्येनीवर टाकले.

जशी पूर्वांच्या काळीं प्रवृत्तिरूपी प्रतिज्ञा करून ती भीष्मानें आपल्या आंगच्या बळावर पूर्ण केली,

आपल्या बाहूच्या बळावर पूर्ण केली.

कोल्हापुरचे छत्रपति शिवाजी महाराज यांचे कुटुंब घ सिधोजीची आई या सख्या बाहिणी होत. असें महाराजांचे नातें होतें क्षणून सिधोजी लहानपणापासून कोल्हापुरींचे राहूं लागला व महाराजांनीही त्याचे पोटच्या लेंकरा प्रमाणे पालन केले.

२-सिधोजीची प्रतिज्ञा.

गजेंद्रगडकर नांवाचा एक सरदार होता, त्याच्या मुलीचे लग्न सिधोजीवरोवर ठरले होतें. पण पुढे महाराजांच्याच अनुमताने त्या मुलीचे लग्न हिंमतराव चव्हाण क्षणून दुसरा सरदार होता, त्याच्यावरोवर झाले. तेव्हां “राजकन्येशी लग्न करीन तरच नांवाचा सिधोजी होईन” अशी प्रतिज्ञा करून सिधोजीने कोल्हापुर सोडले. सिधोजी कोल्हापुर सोडून गेला, तो पटवर्धनांच्या पदरीं राहिला. कोल्हापुरकरांचा व पेशव्यांचा पुष्कळ दिवसांपासून द्वेष होता. कोल्हापुरकरांस वर डोके न करूं देण्याच्या उद्देशाने कोल्हापुरकरांच्याच प्रांतास लागून पेशव्यांनी पटवर्धनांस मोठी जहागीर दिली होती. या काळी पटवर्धनांच्या घराण्यांत मुख्य पुरुष परशुराम भाऊ होता. परशुराम भाऊने आपल्या फौजेत सिधोजीस सरदारकी दिली.

३-सिधोजी दोनदा पळून जातो.

पट्टणकुंडीजवळ जी परशुराम भाऊची व कोल्हापुरकरांची मोठी अरेतुरेची लढाईझाली, तोत सिधोजी हजर होता. पण या लढाईत परशुराम भाऊ पडले, व पटवर्धनांच्या फौजेबोबर सिधोजीही पळाला. पुढे पेशव्यांचे दरबारी सिधोजी गेला, व परशुराम भाऊचा मुलगा रामचंद्रपंत याच्याबरोबर शिंद्यार्ची गोऱ्या सरदारांच्या हाताखालची पलटणे घेऊन पुनः कोल्हापुरकरांबोबर लढाई करण्यास आला. कोल्हापुरास शिंद्याच्या नांवाजलेल्या पलटणाचा वेढा पडला, व कोल्हापुर बुडते, असें भासूं लागले. या वेळी रत्नाकरपंत नांवाचा एक पराक्रमी पुरुष—ज्याचे संक्षिप्त चरित्र आरभींच सादर केले आहे तो—कोल्हापुरकरांचा कासभारी होता, याचे हातीं सर्वानुमते सर्व प्रकारचा फौजेचा बंदोबस्त दिलेला होता. या प्रसंगीं कोल्हापुरची अब्रू राखिली ती रत्नाकरपंतांनी राखिली, व सिधोजीस पुनः एकदा पळून जावे लागले.

४-पेशव्यांची व इंग्रजांची कामगिरी

बजाविल्यासुळे सिधोजीचे प्रस्थ वाढते.

या प्रमाणे कोल्हापुरकरांस नमविष्यासाठी ह्याणून दोन यत्न केले ते फसले, तरी सिधोजी निराश झाला नाही. ‘प्रयत्नी परमेश्वर’ अशी एक आपल्या लोकांमध्ये ह्याण आहे. पुढे सिधोजी पेशव्यांचेच पदरीं राहिला. पटवर्धनांच्या मुलखाबर हल्डा करून त्यांची जहागीर ओसाड करून टाकण्याची पेशव्यांनी

सांगितलेली कामगिरी सिधोजीने नीट बजाविली. पुढे धोऱ्या वाघ नांवाचा पुंड होता, त्याच्या पाठी इंग्रजांचा वेळेसली नांवाचा सरदार लागला होता, त्यास सिधोजीने मदत केली. त्यामुळे वेळेसलीने शिफारस करून “सरलष्कर” अशी पदवी पेशव्यांकडून सिधोजीस देवविली. तेव्हांपासून सिधोजीचे प्रस्थ वाढू लागले, व आरब वगेरे तुफानी लोक बरेच आपल्या पदरी ठेवण्याचा क्रम सिधोजीने चालविला.

६-सावगांवची लढाई मारून सिधोजी आपली प्रतिज्ञा पूर्ण करितो.

कांहीं दिवसांनी आंगीं चांगले बळ आले असे पाहून सिधोजीने पुनः कोल्हापुरकरांच्या प्रांतास उपद्रव करण्यास आरंभ केला, व कोल्हापुरकरांच्या सरदारांमध्येही फितवाफितवी चालविली. सावगांवची लढाई झाली, तीत कोल्हापुरकरांचा पुरा मोड झाला; कारण कीं बरेच सरदार सिधोजीने फितविले होते. तेव्हां महाराजांनी तहाचें बोलणे चालविले. पण सिधोजीने राजकन्येबरोबर लग्न लागेल, तरच तह करण्यांत येईल, असे साफ सांगितले. पुढे सर्वांच्या विचाराने येसूबाई नांवाची महाराजांची मुळगी उपवर होती, तिचें सिधोजीबरोबर मोठ्या थाटाने लग्न झाले. याप्रमाणे सिधोजीने दिसण्यांत दुर्निवार अशी अनेक संकटे आलीं असतांही आपली प्रतिज्ञा पूर्ण केली; व प्रतिज्ञा पूर्ण करणारांच्या पटांत बरेच वर आपले नांव ढकलले.

इसवी सन १८३९ या वर्षी सिधोजी वारला, व

लागलेंच इंग्रज सरकाराने आपल्या वहिवाटीप्रमाणे निपाणी संस्थान खाल्सा केले. संस्थानी परलोकवासी होतांच त्याचे संस्थान कोणती तरी सबव सांगून खाल्सा करण्याची अपूर्व वहिवाट घालून ती बरीच वर्षे जारीने चालविल्यामुळे कंपनी सरकारच्वा मुलुख या काळी ह्याणजे इसवी एकोणिसाब्या शतकाच्या दुसऱ्या पादांत पटापट विस्तारत गेला.



